



Corporate Communications & Investor Relations

Head Office: LOKMANGAL, SHIVAJINAGAR, PUNE-5

TELE -020 :25614495, 25614366, 25514501 to 12 Extn. 495

बँक ऑफ महाराष्ट्रकडून 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा. हा महान दिवस संपन्न करण्यासाठी आपल्या प्रधान कार्यालयामध्ये छतावरील सौर संयंत्राचे उद्घाटन.

पुणे दि. 16 ऑगस्ट 2021 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट 2021 रोजी 75 वा स्वातंत्र्यदिन संपन्न झाला. या महान दिवसाच्या निमित्ताने अशाश्वत उर्जा स्रोतांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी बँकेच्या मालकीच्या सात आस्थापनांमध्ये सौर संयंत्रे बसविण्यात आली. यात बँकेच्या मुख्य कार्यालयाचा समावेश आहे. श्री. ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी राष्ट्रध्वजारोहण केले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन व सौर संयंत्राचे उद्घाटन झाले.

या प्रसंगी उपस्थित असलेले बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी यांना श्री. ए. एस. राजीव यांनी संबोधित केले. समाजाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यातील बँकेची महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली व पहिल्या पसंतीची बँक बनण्याचे प्रयत्न चालूच राहतील असे सांगितले. आर्थिक वर्ष 21 मधील बँकेच्या उत्तम कामगिरीबद्दल श्री. राजीव यांनी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. विशेषतः आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या तिमाहीत जवळजवळ सर्व महत्त्वाच्या निकषांवर बँक ऑफ महाराष्ट्र इतर सार्वजनिक बँकांच्या तुलनेत सर्वोत्तम ठरली.

ज्यावेळी सर्व जग हरित आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायांच्या शोधात आहे त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रने हरित उर्जेमध्ये आपला वाटा उचलला आहे, ज्यामुळे कर्बउत्सर्जन कमी होईल, असे मत श्री. राजीव यांनी व्यक्त केले. पायाभूत सुविधांच्या विकासासहित बँकेने वित्तीय क्षेत्रातील अनेक शिखरे सर केली आहेत आणि स्वच्छ पर्यावरणाच्या उद्दिष्टाची बांधिलकी हे राष्ट्रच्या विकासाचे एक साधन आहे. बँकेने पुण्यातील 7 ठिकाणांमध्ये एकूण 350 kw सौर उर्जा क्षमता संयंत्रे बसवली आहेत. नजीकच्या भविष्यात भारतभरातील बँकेच्या मालकीच्या सर्व आस्थापनांमध्येही सौर संयंत्रे बसवण्यात येतील.



श्री. ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि
श्री. विजय कांबळे, सरव्यवस्थापक, संसाधन नियोजन.
